

लोक आयुक्त व उप लोक आयुक्त  
यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या पत्रव्यवहारावर  
करावयाच्या कार्यपद्धतीबाबत एकप्रित सूचना.

### महाराष्ट्र शासन

शासन परिपत्रक ब्रानांक-एलपीएल-२००६/प्र.क्र. २१ २००६/१५,  
सामान्य प्रशासन विभाग,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३०,  
दिनांक ८ ऑगस्ट २००६

- वाचा :- १) शासन परिपत्रक, सा.प्र.वि.क्र.एलपीएल-२०००/प्र.क्र.???/२०००/१५,  
दिनांक ८ मार्च, २००१,  
२) शासन परिपत्रक, सा.प्र.वि.क्र.एलपीएल-२००२/प्र.क्र.७६/२००२/१५,  
दिनांक २० जून, २००२,  
३) शासन परिपत्रक, सा.प्र.वि.क्र.एलपीएल-२००४/प्र.क्र.६७/२००४/१५,  
दिनांक २८ सप्टेंबर, २००४

### शासन परिपत्रक

मा. लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांच्या कार्यालयाकडून प्राप्त होणाऱ्या संदर्भानुसार विधीसंदर्भ कामकाजाप्रमाणे प्राप्यम्य देवृत त्यानुसार विहित कालवर्धित कार्यवारी करण्याबाबत सूचना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. याबाबत एकप्रित सूचना संदर्भार्थीन दिनांक ८ मार्च, २००१ व दिनांक २०.६.२००२ च्या परिपत्रकान्वये पुढी सिद्धान्तास्य आणाऱ्यात आल्या आहेत. असे असूनही सदग मूच्यानांचे योग्यरित्या पालन केले जात सम्बळाचे प्रकर्षाने निर्दर्शनास्य आले आहे. याबाबत मा. लोक आयुक्त तपेच मा. उप लोक आयुक्त यांनी लोक आयुक्त कार्यालयाचे वरेचने संरेख विविध शासकीय कार्यालयांकडे प्रलिपित अस्याचे निर्दर्शनास्य आणुन त्यावाबत नागरी व्यक्त केली आहे. लोक आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त होणा-या पत्रव्यवहारावर करावयाच्या कार्यपद्धतीबाबत एकप्रित सूचना वर्गाल परिपत्रकान्वये यापुर्वीच देण्यात आल्या आहेत. तेका मर्व मंत्रालयान विभाग / विभाग प्रमुख तसेच कार्यालय प्रमुख याचे लक्ष वर्गाल परिपत्रकांकडे पुढी वेधण्यात येत आहे. त्यानुसार त्यांनी लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचंकडून प्राप्त होणा-या कामकाजाबाबत विहित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीचे काटकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी.

त्या अधिकार्यांकडून कर्मचार्यांकडून याबाबत नियमालापणा कल्पाचे किंवा कालसंदर्भाचे उल्लंघन झाल्याचे दिन्यून येईल त्या अधिकारी कर्मचारी यांच्या गोपनीय अभिलेख्यांमध्ये याची नोंद घेण्यात याब्यात हे परिपत्रक मर्व अधिकारी कर्मचारी यांच्या निर्दर्शनास्य आणण्यात यावे.

प्रम्तुत पांगपत्रक महाराष्ट्र शासनाच्या बंबमाईटवर उपलक्ष्य करण्यात आले असून त्याचा  
योग्याक संकेतांक २००६०८०८१६४१४१००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावान,

( का. तु. सातकर )  
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

मा.राज्यपाल यांचे सचिव,  
मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,  
मा.उप मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,  
सर्व मा. मंत्री मा. राज्यमंत्री यांचे खासगी सचिव,  
मुख्य सचिव, यांचे स्वायत्र भागी,  
शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव,  
प्रवंधक, उच्च न्यायालय, मूळ न्याय शाखा, मुंबई, (पत्राने)  
प्रवंधक, उच्च न्यायालय, ऑपिल शाखा, मुंबई, (पत्राने)  
प्रवंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, (पत्राने)  
प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानसंडळ सचिवालय, (विधानसभा), मुंबई, (पत्राने)  
प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानसंडळ सचिवालय, (विधान परिषद), मुंबई, (पत्राने)  
सचिव, महाराष्ट्र लोक संवेद अयोग, मुंबई, (पत्राने)  
सर्व मंत्रालयीन विभाग,  
मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग 'कार्यालय प्रमुख,  
सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यक्रम,  
निवड नस्ती.